

मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना यांना विभाग प्रमुख म्हणून घोषित करणे .

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: क्र. रागांयो-२०१४/प्र.क्र.४३/आरोग्य-६
मंत्रालय, मुंबई - ४०० ००१
गोकुळदास तेजपाल रुग्णालय आवार, १० वा मजला
तारीख:- २२ जानेवारी, २०१५

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: क्र. दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/ आरोग्य-६, दि. ५ मे, २०१०
- २) शासन निर्णय क्रमांक: क्र. रागांयो-२०१०/प्र.क्र.२४०/ आरोग्य-६, दि. १३ जुलै, २०११
- ३) शासन निर्णय क्रमांक: क्र. दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/ आरोग्य-६, दि. १६ जुलै, २०११
- ४) राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, मुंबई यांचे पत्र क्र. रागाजीआयो/लेखा २०१४-१५/१४२३/५७, दि. १३.१.२०१५

प्रस्तावना

संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये जुन्या जीवनदायी आरोग्य योजनेऐवजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु करुन त्यासाठी सोसायटीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीची स्थापना करण्यात आली असून अखिल भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सोसायटीचे विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेतलेल्या निर्णयानुसार संदर्भाधीन क्र. ३ च्या शासन निर्णयान्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियामक परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. सदर नियामक परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हे पदसिद्ध सदस्य सचिव आहेत. आता या शासन निर्णयान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी या कार्यालयाचे विभाग प्रमुख म्हणून घोषित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या विपअ-१००८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि. १५.५.२००९ मधील वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८, भाग- पहिला उपविभाग-एक मधील अ.क्र.१ नियम २ अनुसार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०१२७१६३९२७८७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ता. मा. कोळेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

मा. राज्यपाल यांचे सचिव राजभवन, मुंबई
मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मंत्री (वित्त व नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मा. मंत्री (विधी व न्याय विभाग), मंत्रालय, मुंबई
मा. राज्यमंत्री, (आरोग्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
अपर मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई
अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रधान सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई
मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना
संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
महालेखापाल (लेखा परीक्षा) व (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई
सर्व कार्यासने, सार्वजनिक आरोग्य विभाग
निवड नस्ती